

सहकार विभागाच्या ५ संगणक प्रणालींचे वार्षिक देखभाल करार (AMC) व Security Audit करण्यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई (MahaIT) यांना आगाऊ रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक: बैठक-२०२५/प्र.क्र.१/१६-स
दालन क्र.६ (विस्तार), तळमजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक: ३१ मार्च, २०२५

संदर्भ:-

- १) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दि.१७.०३.२०२५ च्या बैठकीचे कार्यवृत्त.
- २) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यदेश क्र.सआ-१७/मातं/DOCMT AMC/कार्यादेश/२०/२०२५, दिनांक २०.०३.२०२५.
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम,भाग-२, दिनांक १७.०४.२०१५.
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.१७.०३.२०२५
- ५) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.सआ-१७/मातं/DOCMT-AMC/२३/२०२५, दिनांक २८.०३.२०२५.

प्रस्तावना :-

सहकार विभागाच्या (१) <https://mahasahakar.maharashtra.gov.in> (२)
<https://sahakarayukt.maharashtra.gov.in> (३) <https://gdca.maharashtra.gov.in> (४)
<https://sahakar.mahaonline.gov.in> व (५) <https://docmtapps.mahaonline.gov.in> या ५ संगणक प्रणालींचे १ वर्षाच्या कालावधीकरिता वार्षिक देखभाल करार (AMC) आणि Security Audit करण्यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई (MahaIT) यांनी सादर केलेल्या एकूण ₹३१,७५,०००/- (GST सह) इतक्या खर्चाच्या प्रस्तावास व १) प्रस्ताव स्विकारणे-५०%, २) ५०% काम पूर्ण झाल्यानंतर-२०%, ३) UAT Sign Off-२०% व ४) Development of Application/Software post Security Audit-१०% याप्रमाणे टप्पेनिहाय देयक अदा करण्यास

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दि.१७.०३.२०२५ रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उक्त कामासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळासोबत करार करणे, कार्यादेश देणे, कामाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे व देयक अदा करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानुसार सहकार आयुक्त व निबंधक यांनी वरील कामासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळास दि.२०.०३.२०२५ रोजी कार्यादेश दिले आहेत. त्यास अनुसरून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने आगाऊ ५०% रक्कम मिळणेबाबत ₹१५,८७,५००/- (GST सह) एवढ्या रकमेचे देयक व कार्यादेश स्विकारलेबाबतचे पत्र सहकार आयुक्त व निबंधक यांना सादर केले आहे.

उक्त कामासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळास ₹१५,८७,५००/- (GST सह) इतकी आगाऊ रक्कम अदा करण्यासाठी ई-गव्हर्नन्स योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता “मागणी क्र.व्ही-२, ३४५१, सचिवालयीन आर्थिक सेवा, (०२) राज्य नियोजन यंत्रणेत वाढ करणे, (०२)(०३) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (सहकार) (कार्यक्रम) (३४५१२७५५), १७, संगणक खर्च” या लेखाशीर्षाखाली मंजूर तरतूदीतून ₹१५,८७,५००/- (सुधारीत अंदाजाच्या मर्यादेत) निधी वितरीत करण्यास नियोजन व वित्त विभागाने सहमती दिली आहे. सबब, उक्त कामाकरिता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळास देयक अदा करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सहकार विभागाच्या (१) <https://mahasahakar.maharashtra.gov.in> (२) <https://sahakarayukt.maharashtra.gov.in> (३) <https://gdca.maharashtra.gov.in> (४) <https://sahakar.mahaonline.gov.in> व (५) <https://docmtapps.mahaonline.gov.in> या ५ संगणक प्रणालींचे १ वर्षाच्या कालावधीकरिता वार्षिक देखभाल करार (AMC) आणि Security Audit करण्यासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई (MahaIT) यांना ₹१५,८७,५००/- (GST सह) (अक्षरी रुपये पंधरा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे फक्त) इतकी आगाऊ रक्कम अदा करण्यासाठी उक्त निधी वितरीत व खर्च करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त निधी ज्या कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे त्याच कामांवर व प्रशासकीय मान्यतेच्या रकमेच्या मर्यादेत खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच, सदर कामकाज विहित मुदतीत करण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी करावी.

३. सदर निधी खर्च करताना वित्तीय नियम व वित्त विभागाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे. सदर निधीचे विनियोग प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास विहित मुदतीत सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.

४. उक्त खर्च हा मागणी क्रमांक "व्ही-२, ३४५१ सचिवालयीन-आर्थिक सेवा, (०२) राज्य नियोजन यंत्रणेत वाढ करणे, (०२)(०३) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (सहकार)(कार्यक्रम) (३४५१२७५५), १७, संगणक

खर्च" या लेखाशीर्षाखाली सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता उपलब्ध असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

५. उक्त निधी कोषागारातून आहरण व संवितरण करण्यासाठी लेखाधिकारी, अधीन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच, सहायक निबंधक (अर्थसंकल्प आणि नियोजन), अधीन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी (V-0004) म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्थ सुपूर्द करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय हा शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दि.१७.०४.२०१५ अन्वये निर्गमित वित्तीय अधिकार नियमपुस्तिका-१९७८ मधील भाग-पहिला, उपविभाग तीन मधील अनुक्रमांक ४, परिच्छेद क्र.२७(२) अन्वये प्रशासनिक विभागास प्राप्त वित्तीय अधिकारानुसार, नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.२८२/२०२५/व्यय-२, दि.३१.०३.२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३३१२०५६३५९००२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(कि.दौ.पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (नगरविकास, गृहनिर्माण) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. राज्यमंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा यांचे खाजगी सचिव.
- ८) सर्व माननीय संसद सदस्य/विधान मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- ९) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई.
- १०) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

- ११) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) प्रधान सचिव (सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १४) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- १५) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- १६) संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या., अपीजे हाऊस, तिसरा मजला,
दिनशा वाच्छा मार्ग, के.सी. महाविद्यालय जवळ, चर्चगेट, मुंबई-४०००२०.
- १७) कोषागार अधिकारी, पुणे.
- १८) निवडनस्ती.